

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां)

व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या संवर्गातील अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१६ रोजीची हंगामी जेष्ठतासूची.

**महाराष्ट्र शासन**

**कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभाग**

**शासन परिपत्रक क्रमांक:व्यशिअ-२०२०/(प्र.क्र.१६४)/व्यशि-१**

मंत्रालय, २ रा मजला , मुख्य इमारत, मुंबई-४०० ०३२.

**दिनांक: २७ नोव्हेंबर, २०२०.**

**वाचा:-** उपसंचालक , व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्र.३/आस्था-१/जे.सू./२०२०/प्र.क्र.१५९, दिनांक १५.१०.२०२०

**परिपत्रक :**

महाराष्ट्र शिक्षण सेवा गट-ब (तां) वेतनश्रेणी एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाच्या अधिपत्याखालील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार अधिकाऱ्यांची दि.०१.०१.२०१६ रोजीची हंगामी जेष्ठतासूची सोबतच्या "प्रपत्र-अ" मध्ये दर्शविल्यानुसार प्रसिध्द करण्यात येत आहे. सदर जेष्ठतासूची संचालनालय व अधिपत्याखालील कार्यालयातील सूचना फलकावर माहितीसाठी लावण्याची व्यवस्था संचालकांनी करावी.

२. सदर जेष्ठतासूची संदर्भात ज्या अधिकाऱ्यांना अभिवेदन सादर करावयाचे असेल त्यांनी ते दिनांक १४/१२/२०२० पूर्वी संचालकांमार्फत शासनास सादर करावे. तसेच या संदर्भात प्राप्त झालेल्या अभिवेदनांची संचालनालय स्तरावर छाननी करुन त्याबाबतचा अहवाल संचालकांच्या अभिप्रायासह शासनास सादर करावा.

३. सदर परिपत्रक शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध असून, त्याचा संकेतांक क्रमांक: २०२०११२७११२६३८९२०३ हा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करुन काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

(डॉ. ना.को.भोसले)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रति,

१. संचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई-१.
२. सर्व सहसंचालक, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण, प्रादेशिक कार्यालय (संचालकांमार्फत).
३. सर्व जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी यांना संचालकांमार्फत.
४. सर्व संबंधीत अधिकारी / संस्था / कार्यालय यांना संचालकांमार्फत.
५. निवडनस्ती (व्यशि-१)

शासन निर्णय क्र, सामान्य प्रशासन विभाग, क्रमांक एसआरव्ही-२०११/प्र.क्र.२८४/१२, दि. २१.१०.२०११ सोबतचे प्रपत्र " अ "

महाराष्ट्र शिक्षण सेवा, गट-ब (तां) वेतनस्तर एस-१७: ४७६००-१५११०० या संवर्गातील प्राचार्य/उपप्राचार्य, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मुख्याध्यापक/अभियांत्रिकी अधीक्षक, शासकीय तंत्र माध्यमिक शाळा, सहायक प्रशिक्षणार्थी सल्लागार या पदावर पदोन्नतीने / सरळसेवा प्रवेशाने नियुक्त झालेल्या अधिका-यांची दिनांक ०१.०१.२०१६ रोजीची हंगामी/तात्पुरती ज्येष्ठतासूची

अ. क्र.	जेष्ठता क्रमांक	अधिका-यांचे नांव	प्रवर्ग # (नियुक्ती नंतर प्रवर्ग बदलला असल्यास त्यांचा दिनांक)	जन्मतारीख	नियुक्ती दिनांक	\$ (नियुक्तीचा मार्ग) सरळसेवेने/मर्यादीत विभागीय परीक्षेद्वारे नियुक्त उमेदवारांचा गुणवत्ता क्रमांक व परीक्षेचे वर्ष	ज्येष्ठता दिनांक/ज्येष्ठतेचा मानीव दिनांक	सेवा निवृत्तीचा दिनांक	शैक्षणिक अर्हता @	अभिप्राय/शेरा
१	२	३	४	५	६	७	८	९	१०	११
१	२८८	श्री.दत्तात्रय भास्कर पाठक	खुला	०६.०६.१९६३	०७.०२.२०१५	पदोन्नती	०७.०२.२०१५	३०.०६.२०२१	यंत्र अभियांत्रिकी पदविका	उच्च व तंत्रशिक्षण विभाग, शासन निर्णय क्र.व्यशिअ-२०१० (प्र.क्र.३३१/१०)/व्यशि-१ दि.१५/०२/२०१२ अन्वये पदोन्नती.
२	२८९	श्री. पंडित शामराव म्हस्के	भ.ज.(क)	०१.०७.१९६८	३१.०३.२०१५	पदोन्नती	३१.०३.२०१५	३०.०६.२०२६	डिप्लोमा (मेकॅ.इंजि)प्रथम श्रेणी १९९६	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/(१४४/१३)दि. ३०.०३.२०१५
३	२९०	श्री. अरविंद गोविंदराव लोखंडे	खुला	०३.०६.१९६५	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३०.०६.२०२३	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग १९८५ प्रथम श्रेणी	स्वेच्छा निवृत्ती दि.०७.१२.२०१९
४	२९१	श्री. यशवंत नरसिंहराव सोनोनी	खुला	०५.०४.१९५८	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३०.०४.२०१६	यंत्र अभि यांत्रिकी पदविका द्वितीय श्रेणी	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.

५	२९२	श्री. राजेंद्र बाबू शिंदे	खुला	०१.०५.१९६०	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३०.०४.२०१८	विद्युत अभियांत्रिकी पदविका १९९२ प्र.श्रेणी	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.
६	२९३	श्री. महादू अर्जुनराव घाडगे	अनु.जाती	०६.०८.१९६०	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०८.२०१८	डी.ई.ई प्रथम श्रेणी	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.
७	२९४	श्री. संजय विश्वनाथ गौरशेटे	खुला	१६.०५.१९६५	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५-	३१.०५.२०२३	डिप्लोमा (इले. इंजि) १९८३	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
८	२९५	श्री. विलास बाबुराव नालंदे	इ.मा.व	०९.१०.१९७१	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.१०.२०२९	डी.एम.ई, बी.ई. मेकॅनिकल-२०१३	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
९	२९६	विनोद निळकंठ खेवलकर	इ.मा.व	२०.१२.१९७०	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.१२.२०२८	बी.ई. इन इंडस्ट्रीयल इलेक्ट्रॉनिक्स डिसें-१९९६	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
१०	२९७	श्री. विलास भाऊराव सुर्यवंशी	इ.मा.व	२५.०५.१९६३	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०५.२०२१	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग १९८३	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/(१४४/ १३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
११	२९८	श्री. विलास भाऊराव सुर्यवंशी	इ.मा.व	२५.०५.१९६३	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०५.२०२१	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग १९८३	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/(१४४/ १३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
१२	२९९	श्री.प्रकाश गोपीनाथ सातपुते	अनु.जाती	०३.१२.१९६६	०१.०४.२०१५	पदोन्नती	-०१.०४.२०१५	३१.१२.२०२४		शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५

१३	३००	श्रीमती दिपाली दिलीप सामंत	खुला	२१.१२.१९६६	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.१२.२०२४	डी.ई.ई १९८५	स्वेच्छानिवृत्ती दिनांक १२.०३.२०२०
१४	३०१	श्री. शशिकांत गणपत कोतवडेकर	इ.मा.व	०८.१२.१९७२	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.१२.२०३०	डी.ई.ई-१९९२	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
१५	३०२	श्री. पद्माकर काशिनाथ सोनवणे	इ.मा.व	२८.०१.१९७०	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०१.२०२८	डी.ई.ई	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
१६	३०३	श्री. अशोक अनंत साबळे	अनु. जमाती	२२.०५.१९७६	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०५.२०३४	यंत्र अभियांत्रिकी पदविका	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
१७	३०४	श्री. रंगराव गंगाराम बुलबुले	अनु. जमाती	०१.०९.१९७६	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३१.०८.२०३४	डिप्लोमा (इले.इंजि.) द्वितीय श्रेणी	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
१८	३०५	श्री. संजय बाबुराव गायकवाड	अनु. जमाती	२०.०९.१९७५	०१.०४.२०१५	पदोन्नती	०१.०४.२०१५	३०.०९.२०३३	यंत्र अभियांत्रिकी पदविका -९९	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
१९	३०६	श्री. सिध्दीकी मोहम्मद निहाल	इ.मा.व	२६.१२.१९५८	०२.०४.२०१५	पदोन्नती	०२.०४.२०१५	३१.१२.२०१६	डी.सी.ई	नियतवयमानानुसार सेवानिवृत्त

२०	३०७	श्री. फहम अहमद इब्राहिम शेख	इ.मा.व	१०.०५.१९६५	०६.०४.२०१५	पदोन्नती	०६.०४.२०१५	३१.०५.२०२०		गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३) दि, ३०.०३.२०१५
२१	३०८	श्री.तिमथर्या शरद मिसाळ	अनु.जाती	१९.०८.१९७०	०८.०४.२०१५	पदोन्नती	०८.०४.२०१५	३१.०८.२०२८	ईलेक्ट्रॉनिक्स अॅन्ड टेली कम्युनिकेशन डिप्लोमा	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/(१४४/ १३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
२२	३०९	श्री. राजेंद्र दिनकर आवडे	अनु.जाती	३१.१२.१९६६	०८.०४.२०१५	पदोन्नती	०८.०४.२०१५	३१.१२.२०२४	बी.ई इलेक्ट्रीकल	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
२३	३१०	श्री. सुजय दिवाकर रहाटे	अनु.जाती	१०.१०.१९६६	०९.०४.२०१५	पदोन्नती	०९.०४.२०१५	३१.१०.२०२४	डीएमई	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
२४	३११	श्री. संजय प्रल्हादराव महल्ले	इ.मा.व	०९.०२.१९६५	१०.०४.२०१५	पदोन्नती	१०.०४.२०१५	२८.०२.२०२३	डिप्लोमा इन मॅकेनिकल इंजिनियरिंग १९८४ प्रथम श्रेणी	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/(१४४/ १३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
२५	३१२	श्री.अशोक उत्तमचंद पाटणी	खुला	२९.०६.१९६०	१०.०४.२०१५	पदोन्नती	१०.०४.२०१५	३०.०६.२०१८	यंत्र अभि यांत्रिकी पदविका -१९८१ प्रथम श्रेणी	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.
२६	३१३	श्री. सुनिल लक्ष्मणराव वानखेडे	अनु.जाती	१९.१०.१९६४	१०.०४.२०१५	पदोन्नती	१०.०४.२०१५	३१.१०.२०२२	डी.एम.ई	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५

२७	३१४	श्री. ज्ञानेश्वर मुरलीधर कोठावदे	इ.मा.व	२३.०२.१९६६	१०.०४.२०१५	पदोन्नती	१०.०४.२०१५	२९.०२.२०२४	डिप्लोमा (सिव्हील/मेकॅ.इं जि.)	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३) दि, ३०.०३.२०१५
२८	३१५	श्री. राकेशकुमार पांडुरंग कोडापे	अनु. जमाती	२१.०२.१९७६	१०.०४.२०१५	पदोन्नती	१०.०४.२०१५	२८.०२.२०३४	डी.एम.ई	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
२९	३१६	श्री.बिंदूमाधव वसंतराव कुलकर्णी	खुला	१२.०३.१९५९	१५.०४.२०१५	पदोन्नती	१५.०४.२०१५	३१.०३.२०१७	डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजि.	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.
३०	३१७	श्री. प्रमोद रामभाऊ पन्नासे	इ.मा.व	२०.०२.१९६३	१५.०४.२०१५	पदोन्नती	१५.०४.२०१५	२८.०२.२०२१		स्वेच्छा निवृत्ती दि.०५.०९.२०१९
३१	३१८	श्री.राजाराम शंकर जोपळे	अनु. जमाती	०१.०६.१९७६	१५.०४.२०१५	पदोन्नती	१५.०४.२०१५	३१.०५.२०३४		व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/ व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
३२	३१९	श्री. आनंद कोंडीबा शिगळे	भ.ज.(क)	२०.०८.१९७८	१५.०४.२०१५	पदोन्नती	१५.०४.२०१५	३१.०८.२०३६	बी.ई प्रोडक्शन	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
३३	३२०	श्री. नरेंद्र शत्रुघ्न किलनाके	अनु. जमाती	०३.०२.१९६७	१७.०४.२०१५	पदोन्नती	१७.०४.२०१५	२८.०२.२०२५		गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३) दि, ३०.०३.२०१५
३४	३२१	श्री.चंद्रकांत वासुदेव चव्हाण	खुला	२६.०९.१९६१	२७.०४.२०१५	पदोन्नती	२७.०४.२०१५	३०.०९.२०१९	डिप्लोमा इन इलेक्ट्रीकल इंजि.	नियतवयोमानानुसार सेवानिवृत्त.

३५	३२२	श्री. ओमप्रकाश भुजंगआप्पा तोंडारे	खुला	१५.०५.१९६१	२९.०४.२०१५	पदोन्नती	२९.०४.२०१५	३१.०५.२०१९	डिईई	दि. २६.१२.२०१७ रोजी निधन
३६	३२३	श्री. वसंत रामदास भगत	अनु.जाती	१९.०२.१९६३	३०.०४.२०१५	पदोन्नती	३०.०४.२०१५	२८.०२.२०२१	डीएमई	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
३७	३२४	श्री. प्रभाकर विठ्ठल वाळके	अनु.जाती	१५.११.१९६२	०८.०५.२०१५	पदोन्नती	०८.०५.२०१५	३०.११.२०२०	डी.ई.ई	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)दि, ३०.०३.२०१५
३८	३२५	श्री. रविंद्र दामुलाल बागडे	अनु.जाती	०६.०६.१९६४	०४.०६.२०१५	पदोन्नती	०४.०६.२०१५	३०.०६.२०२२	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५
३९	३२६	श्री. हणमंत शंकर सोनावणे	अनु.जाती	०१.०२.१९७१	०९.०६.२०१५	पदोन्नती	०९.०६.२०१५	३१.०१.२०२९	डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग	दि.२४.०५.२०१९ रोजी निधन
४०	३२७	श्री. आनंद शशिकांत पंडीत	खुला	२४.०७.१९६२	१२.०६.२०१५	पदोन्नती	१२.०६.२०१५	३१.०७.२०२०	डिप्लोमा (मॅके. इंजि)	दि. २३.०१.२०१७ रोजी निधन
४१	३२८	श्री. विष्णू एकनाथराव वळसे	इ.मा.व	१०.०१.१९६३	२३.०९.२०१५	पदोन्नती	२३.०९.२०१५	३१.०१.२०२१	यंत्र अभि.पदविका	स्वेच्छा निवृत्ती दि.१०.०४.२०१९
४२	३२९	श्री. सदाशिव रघुनाथ खडतरे	अनु.जाती	०१.०६.१९६२	०६.१०.२०१५	पदोन्नती	०६.१०.२०१५-	३१.०५.२०२०	स्थापत्य अभियांत्रिकी पदवीका	शा.आ.क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/१३)/व्यशि-१, दि.३०.०३.२०१५ व दि.०३.०९.२०१५

४३	३३०	श्री. ज्ञानेश्वर महादेव पाटील	खुला	१२.१२.१९६५	०७.१०.२०१५	पदोन्नती	०७.१०.२०१५	३१.१२.२०२३	ऑटो. इंजि. पदविका -१९८७	गट-ब मध्ये पदोन्नती शा.नि. क्र. व्यशिअ/२०१३/ (१४४/०३)व्यशि-१,दि, ३०.०३.२०१५ व दि.०३.०९.२०१५
----	-----	----------------------------------	------	------------	------------	----------	------------	------------	----------------------------	--